

“श्री क्षेत्र घृणेश्वर, वेरुळ,  
ता.खुलताबाद, जि. छत्रपती  
संभाजीनगर विकास आराखड्यांतर्गत”  
सन २०२४-२५ मधील निधी  
वितरणाबाबत.

महाराष्ट्र शासन  
नियोजन विभाग  
शासन निर्णय क्रमांक-निधीवि-२०२५/प्र.क्र.१३/का.१४४४-अ  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०००३२  
दिनांक : २७ मार्च, २०२५

- वाचा :** १. नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. ति.क्षेवि-२०१८/प्र.क्र.६३/का.१४४४,  
दि.०९.०८.२०१८  
२. नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. ति.क्षेवि-२०२३/प्र.क्र.५८/का.१४४४-अ,  
दि.०४.०१.२०२४

**प्रस्तावना :**

वाचा येथील क्र.२ च्या शासन निर्णयान्वये रु.१५६.६३ कोटी किंमतीच्या “श्री क्षेत्र घृणेश्वर, वेरुळ, ता.खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर विकास आराखड्यास” प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सदर विकास आराखड्यास उपलब्ध झालेल्या निधीमधून जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :**

“श्री क्षेत्र घृणेश्वर, वेरुळ, ता.खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर विकास आराखड्यांतर्गत” समाविष्ट असलेल्या विविध कामांकरिता सन २०२४-२५ साठी रु.७.०० कोटी इतका निधी (रुपये सात कोटी फक्त) जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे :-

(रु.कोटी)

अ. क्र.	लेखाशीर्ष व उद्दीष्ट	सन २०२४-२५ करीता अर्थसंकल्पित निधी	सन २०२४-२५ चे सुधारित अंदाज	यापूर्वी सन २०२४-२५ मध्ये वितरीत निधी	जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना प्रस्तावित वितरण
१.	५४५२ ०१६९ ५३-मोठी बांधकामे	१०.००	७.००	निरंक	७.००

२. “श्री क्षेत्र घृणेश्वर, वेरुळ, ता.खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर विकास आराखडयाअंतर्गत” मंजूर कामांवर होणारा सदरहू खर्च “मुख्य लेखाशीर्ष ५४५२ ०१६९, ५३-मोठी बांधकामे” याखाली सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील तरतूदीमधून भागविण्यात यावा.
३. सदर प्रयोजनासाठी झालेला प्रत्यक्ष खर्च व प्रधान महालेखापाल, मुंबई यांचे कार्यालयाने नोंदविलेला खर्च याचा ताळमेळ घालण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी करावी. तसेच वितरीत केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी शासनास तात्काळ सादर करावे.
४. सदर शासन निर्णय, वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र.१६७/२०२५/व्यय-८, दिनांक १३.०३.२०२५ अन्वये प्रदान केलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२७१८१५५५१२१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( मिलिंद कुळकर्णी )  
शासनाचे उप सचिव

आवश्यक कार्यवाहीसाठी,

जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.

प्रत,

१. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
२. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.
३. जिल्हा नियोजन अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.
४. जिल्हा कोषागार अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.
५. कार्यासन १४२४, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. कार्यासन (व्यय-८, अर्थ -१६), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. निवड नस्ती, नियोजन विभाग, का.१४४४-अ, मंत्रालय, मुंबई.